

04th August, 2022

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C-1, Block G,
Bandra- Kurla Complex, Bandra (E)
Mumbai- 400 051

Security Code: 532416

Trading Symbol: NEXTMEDIA

Sub: Newspaper advertisement – Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Reg: 41st Annual General Meeting ('AGM') of the Company via video-conferencing/ other audio-visual means

Dear Sir(s),

Please find enclosed herewith relevant page of “Mint” (English edition) and “VrittaManas” (Mumbai edition) newspapers, published today i.e. on 04th August, 2022, intimating shareholders regarding the 41st AGM of the Company scheduled to be held on Monday, 29th August, 2022 via video-conferencing/ other audio-visual means, along with other related information.

We request you to take the above information on record.

Thanking you,
Yours faithfully,
For Next Mediaworks Limited



(Harshit Gupta)
Company Secretary



Encl.: As above

India Inc sees employees log in for early salary options

Without access to credit, workers were picking up multiple jobs to tide over financial stress.

Devina Sengupta
devina.sengupta@livemint.com
MUMBAI

India Inc. is increasingly tying up with fintech platforms to help employees tide over the month-end cash crunch. The partnerships allow blue-collared and contract employees to get emergency cash without joining a rival, or do multiple shifts that brings down productivity, or abscond after accepting cash-on-delivery from customers.

"Clients have told us that churn has dropped by as much as 50% because of access to early credit," said Rohit Rathi, co-founder and chief executive officer, KarmaLife. The fintech firm said most borrowings happen during the 20th to 25th of the month, and on Mondays and Tuesdays.

The average credit accessed by the 200,000-plus users of KarmaLife is ₹8,000-10,000. Without access to such credit, its 40-plus clients, including Zomato, Uber, Flipkart, Loadshare and Elasticrun, had noted that the workers were picking up multiple jobs to tide over financial stress. Their login hours had reduced and, in some cases, they absconded with payment given by customers for cash-on-delivery purchases.

The tie-ups between companies and fintech firms come on the back of rising demand for contract staffing. According to a report by recruitment firm TeamLease Services on Monday, contractual staff headcount has grown 21% to 180,000 in the past 12 months. The festival season starting from August to January will see manufacturing, retail, logistics and delivery chains scout for contract workforce to increase sales.

However, fintech analysts said the segment is small and has the potential to grow, but after two years of the pandemic, its main hurdles include rising defaulters and funding. "These compa-



Fintech firms tie-up with NBFCs and then strike alliances with corporates who require a large number of gig workers. MINT

nies have a market potential to grow, but they have seen delinquencies during covid, and now are tightening their filters on who to give credit to. The size of digital unsecured loan market is less than ₹50,000 crore in India, which is still small," said Prakash Agarwal, head, financial institutions, India Ratings. "Funding is a challenge for these firms

global investors like Tiger Global, QED Investors, ICICI Bank, Jigsaw VC, DST Global, RTP Global, and XYZ Capital.

Refyne claimed to have over 200 clients, including Rebel Foods, Acko, Practo, CarDekho and Cloudnine hospitals. "There was a huge demand for liquidity and there has been a 6x hike in transactions when compared on a

amount is ₹1,800-2,000 and often accessed by migrant workers who are shifting to larger cities and need to send money back to their homes.

Typically, the fintech firms tie up with non-banking financial companies and then alliances are struck with corporates requiring a large number of gig or contract workers. There are different forms of repayment. In most cases, the employee pays a convenience fee per transaction. The credit amount is settled against the salary payout at the end of the month.

According to a report by Refyne and consulting firm EY in 2021, up to 20% of employee turnover can be attributed to financial stress. "When this stress is carried into the work environment, it manifests as distraction, absenteeism, reduced performance and ultimately employee turnover," the report added. The report, *Earned Wage Access in India*, said about 42% of employees expect employers to assist them in securing financial well-being.

GRANTING RESPITE			
THE size of digital unsecured loan market is less than ₹50,000 cr in India, which is still small	MOST borrowings happen during the 20th to 25th of every month, and on Mondays, Tuesdays	TIE-UPS between companies and fintechs come on rising demand for contract staffing	THE segment has potential but its main hurdles include rising defaulters and funding

and the deep-pocketed ones have a larger chance to survive."

KarmaLife has raised \$3.5 million so far, of which \$2.2 million was raised in February from Artha Ventures, Netgraph Investment, LV Angel Fund, Singularity Ventures and a clutch of Angel Investors. Rival Refyne is backed by

month-on-month basis," said Pushkina Nautiyal, chief marketing officer at Refyne.

Nautiyal said its clients see 65% of their employees sign up and almost 35% employees transact on the platform in the first 3-4 months of rolling out services in a client firm. The transaction

WHAT IF IPL CRICKET MATCH TELECAST GOES FREE-TO-AIR?



ORDINARY
POST
SHUCHI BANSAL

Respond to this column at
shuchi@livemint.com

Last week, a report by broadcast sector regulator the Telecom Regulatory Authority of India (Trai) said private direct-to-home (DTH) companies have lost 1.6 million paid active subscribers in the March quarter. The total active subscriber base decreased from 68.52 million in December 2021 to 66.92 million in March 2022. Trai had similarly flagged loss in paid DTH subscribers for December 2021. While the trend may be worrisome for all pay TV channels, it may be especially so for Disney Star in India, which has paid a sizeable ₹23,575 crore for the cricket Indian Premier League TV broadcast rights.

So far, Disney Star, which had the consolidated IPL media rights for the last five years, had made the property available only to pay TV subscribers. But the dwindling pay TV universe may birth a fresh problem for the company already faced with diminished viewership of the cricket tournament earlier this year.

Additionally, it has to compete with Reliance Industries-backed Viacom18 that won the digital streaming rights which, media experts say, will push IPL on the Jio app.

In fact, the competition almost rattled Disney Star when a release from Viacom18 a day after the IPL media rights auctions were over in mid-June, said, "With these IPL rights, Viacom18 will be able to take India's biggest sporting event to every nook and corner of the country. It will make IPL available to every Indian in every part of India, including the 60 million FreeDish homes which today are not able to access this popular content."

Since DD FreeDish homes are basically TV households, Viacom18 representatives quickly clarified that the company intends to take IPL to each and every home via streaming.

To be sure, DD FreeDish, the free-to-air direct-to-home platform of the public broadcaster Prasar Bharati that offers close to 200 TV channels free to consumers, has become a force to reckon with.

Earlier this year, top broadcasters pulled out their Hindi entertainment channels from the platform as FreeDish was growing in popularity affecting their pay TV revenues and irking the

paid DTH and cable TV companies that distribute their channels.

Yet, IPL on FreeDish may be an idea that Disney Star could explore. The importance of DD FreeDish is evident from the buzz that Disney Star, Sony, Viacom and Zee, may bring back their TV channels on the platform as they saw a big chunk of their ad revenue disappear overnight. Collectively, the broadcasters made upwards of ₹1,200 crore in advertising from FreeDish, though a leading broadcaster claimed its ad revenue from the single channel on the platform was ₹900 crore a year.

The potential of FreeDish has enticed Goldmine Telefilms to launch four entertainment channels, while Shemaroo Entertainment has put up two channels since 2020.

While the figure of 60 million FreeDish homes may be exaggerated, the platform is expected to reach 50 million homes by 2025, as per a Ficci-EY report released in March this year.

Will FreeDish be a viable option for the pricey cricket property? Well, it could access large viewership and advertising base by being on the platform. Yet, it could rile pay TV platforms – both cable and DTH – and their subscribers.

Manish Shah, director, Goldmine Telefilms doesn't think IPL will go free-to-air as it will impact its subscription revenue. But he extols the reach of FreeDish which attracts advertisers eyeing consumption growth in these markets.

"TV penetration in places like UP and Bihar is still low at 52%. There is room for growth which, in my view, will come from FreeDish and not pay TV," Shah said. Disney Star can also take comfort in the fact that TV ad spends are slated to grow in healthy double digits, as per a Dentsu ad forecast report.

Yet others warn that the FreeDish consumer has no exposure to IPL as it has been the privilege of the pay TV subscriber all these years.

IPL will need to be marketed and built for this audience which would require investment. "To put IPL on FreeDish is a strategic call that the broadcaster will need to take based on various permutations and combinations," said a broadcast sector expert. Obviously, the upside must outweigh the downside of the move.

Shuchi Bansal is Mint's media, marketing and advertising editor. Ordinary Post will look at pressing issues related to all three. Or just fun stuff.

MW NEXT MEDIOWORKS LIMITED
CIN: L22100MH1981PLC024052
Registered Office: Unit 701 A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013; Ph: 022 44104104; E-mail: investorcommunication@radioone.in; Website: www.nextmediaworks.com

FORTY FIRST (41st) ANNUAL GENERAL MEETING OF NEXT MEDIOWORKS LIMITED
Notice is hereby given that the 41st Annual General Meeting ("AGM") of Next Medioworks Limited will be held on **Monday, 29th August, 2022 at 11:00 A.M. (IST)** through Video-Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM"), without the physical presence of the Members at a common venue, pursuant to General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD/IR/2020/79 dated 12th May 2020, SEBI/HO/CFD/CMD/IR/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD/IR/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the business set out in Notice convening 41st AGM.

In compliance with the abovementioned MCA & SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants.

Manner of registering/updating email address:

- Members who hold shares in physical mode and have not registered/updated their e-mail address with the Company, can temporarily register/update the same by clicking on <https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx> or by writing to KFin Technologies Limited ("KFin"), Unit: Next Medioworks Limited, Selenium Building Tower B, Plot No. 31 - 32, Financial District, Nanakramuda Serilingampally Mandal, Hyderabad - 500032 or by sending email to inward.ris@kfintech.com.
- Members holding shares in dematerialised mode and have not registered/updated their e-mail address, can register/update their email address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

Members holding shares in demat form can also use the aforesaid link to register their e-mail address or sending email request at inward.ris@kfintech.com for the limited purpose of receiving the Notice of 41st AGM and Annual Report for FY 2021-22.

The Company is providing the facility to the Members to exercise their right to vote by electronic means (i.e., remote e-voting and e-voting during the AGM) on the resolutions set out in the Notice of 41st AGM. The instructions for joining the AGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice of 41st AGM. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only.

Notice convening the 41st AGM and Annual Report for FY 2021-22 will also be available on the website of the Company at www.nextmediaworks.com, websites of the stock exchanges where shares of the Company are listed viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of KFin at <https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx> in due course.

For Next Medioworks Limited
Date: August 3, 2022
Place: New Delhi
Harshit Gupta
(Company Secretary)

नौडा एव ग्रेटर नौडा शिक्षा समिति
मुख्य प्रशासनिक भवन, नौडा प्राधिकरण, सेक्टर-6, नौडा
पत्रांक: N&GNES/2022/E.O./511 दिनांक: 22.07.2022

ई-निविदा आमंत्रण सूचना
महाप्रबन्धक (परियोजना) ग्रेटर नौडा औद्योगिक विकास प्राधिकरण द्वारा सचिव, नौडा एव ग्रेटर नौडा / अपर मुख्य कार्यपालक अधिकारी, ग्रेटर नौडा विकास प्राधिकरण की ओर से ई-निविदा आमंत्रण सूचना संख्या पत्रांक N&GNES/2022/E.O./510 दिनांक 22.07.2022 के माध्यम से उल्लेखित क्रम सं. 1 से 4 तक पर अंकित कार्य की ई-निविदा आमंत्रित की जाती है। समस्त नियम व शर्तें ग्रेटर नौडा प्राधिकरण की वेबसाइट www.greaternoidaauthority.in पर ई-निविदा लिंक एवं ई-पोर्टल <https://etender.up.nic.in> पर उपलब्ध है। किसी परिवर्तन, संशोधन व अतिरिक्त सूचनाओं के लिए उक्त वेबसाइट देखते रहें।

क्र.सं.	कार्य का नाम / कॉलेज का नाम	अनुमानित लागत
1.	Providing of Mess services at Savitri Bai Phule Balika Inter College, Greater Noida	₹. 430.14 लाख
2.	Providing of Mess services at Gautam Budh Balak Inter College, Greater Noida	₹. 430.14 लाख
3.	Providing of Mess services at Panchsheel Balak Inter College, Noida	₹. 461.14 लाख
4.	Providing of Mess services at Mahamaya Balika Inter College, Noida	₹. 554.40 लाख

क्रम संख्या- 1, 2, 3 एवं 4 तक की निविदाओं के प्रपत्र दिनांक **05.08.2022** से **22.08.2022** तक सांय 5:00 बजे तक अपलोड किये जा सकते हैं। प्राप्त ई-निविदाओं की प्री-क्वालिफिकेशन दिनांक **24.08.2022** को सुबह 11:00 बजे खोली जाएगी। महाप्रबन्धक (परियोजना)

GUJARAT GAS LIMITED
Regd. Office: Gujarat Gas CNG Station, Sector-5/C, Gandhinagar-382006, District: Gandhinagar, Gujarat.
Tel : +91-79-26462980 Fax: +91-79-26466249 Web site: www.gujaratgas.com Email: sandeep.dave@gujaratgas.com
CIN : L40200GJ2012SGC069118

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2022

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated			
		Quarter ended		Quarter ended			
		30-06-2022	30-06-2021	30-06-2022	30-06-2021		
		Un-audited	Audited	Un-audited	Audited		
1	Total income from operations	5,322.20	3,094.20	16,878.09	5,322.23	3,094.23	16,878.22
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	508.85	635.18	1,725.31	508.88	635.21	1,725.44
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	508.85	635.18	1,713.41	508.88	635.21	1,713.54
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	381.10	474.02	1,285.64	381.90	474.56	1,287.37
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	383.34	470.24	1,288.33	384.15	470.78	1,290.05
6	Equity Share Capital (Face value of ₹ 2/- each)	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)			5,461.62			5,492.25
8	Earnings Per Share in ₹ (Face Value of ₹ 2/- each) (not annualised for quarter)						
	Basic (₹)	5.54	6.89	18.68	5.55	6.89	18.70
	Diluted (₹)	5.54	6.89	18.68	5.55	6.89	18.70

Note:

- The financial statements have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and read together with the Companies (Indian Accounting Standards - Ind AS) Rules issued thereafter and other accounting principles generally accepted in India. These financial results are presented in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time along with other relevant rules issued thereunder.
- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the same is available on the Stock Exchange websites. (www.nseindia.com and www.bseindia.com) and also on Company's website www.gujaratgas.com.
- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 3rd August, 2022 at Gandhinagar, Gujarat.
- Previous period figures have been reclassified / regrouped wherever considered necessary to conform to the current period figures.

For and on behalf of Board of Directors
Gujarat Gas Limited
Sanjeev Kumar, IAS
Managing Director

Place: Gandhinagar
Date : 3rd August 2022

BSES BSES Rajdhani Power Limited, New Delhi
TENDER NOTICE Date: 04.08.2022

Sealed tenders under two Bid System (Unpriced & Priced) is invited for following job from all bidders.

MIT No.	Brief Item Description	Estimated Cost (₹)	Cost of EMD (₹)	Due Date & Time of Submission	Date & Time of Opening
CMC/BR/22-23/RB/CR/SS/1051	CONSTRUCTION OF SUBSTATION BUILDING, RCC CABLE TRENCH AND FOUNDATIONS FOR PACKAGED SUBSTATION AT DTC KUSHAK NALLAH	2.51 Crore	5.02 Lakhs	24.08.2022 15:00 HRS	24.08.2022 15:15 HRS

Cost of each Tender Document: ₹ 1180/-
For details in respect of Equipment/BOM/Services, Qualifying requirements, Terms & conditions, purchase/submission of tender documents etc. please visit our website www.bsesdelhi.com Head (Contracts & Materials)

Regd. Off.: BSES Rajdhani Power Limited, BSES Bhawan, Nehru Place, New Delhi-110019 | Corporate Identification No.: U40108DL2001PLC111527
Telephone No.: +91 11 4920 7235 | Website: www.bsesdelhi.com

WEST BENGAL STATE ELECTRICITY TRANSMISSION COMPANY LIMITED
(A Government of West Bengal Enterprise)
WBSETCL Registered Office: Vidyal Bhawan, Block-DJ, Sector-II, Bidhanagar, Kolkata-700 091
CIN: U40101WB2007SGC113474 • web: www.wbsetcl.in

MIT No.: CE(Procurement)/WBSETCL/IT/2022-23/15 Date: 04.08.2022
The Chief Engineer (Procurement) invites e-Tender for Supply, Delivery, Installation & Maintenance of IT Articles for different departments of WBSETCL at Vidyal Bhawan. The scope of supply includes but is not limited to Desktop Computer, Printer, Scanner along with some software components for the official use at Corporate office and other associated works of WBSETCL as defined in the bid document. Bid documents can be downloaded from 04.08.2022, 11:00 A.M. and shall be submitted up to 04.08.2022, 29.08.2022. Visit the following websites- <https://wbsetcl.in>, <https://etender.wb.nic.in>, www.wbsetcl.in for details. ICA-T14035 (3) / 2022.

